

दूरसंचार कायदा, २०२३, दिनांक २६ जून, २०२४ पासून
आणि दूरसंचार नियम (Telecommunications (Right
of Way) Rules) २०२४, दिनांक ०१ जानेवारी, २०२५
पासून शहरी नागरी स्वराज्य संस्थांमध्ये लागू
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : दूपासु-२०२५/प्र.क्र. १०/नवि-२०

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : ०५ फेब्रुवारी, २०२५

- वाचा :** १) दूरसंचार (मार्ग के अधिकार) नियम, २०२४ (Telecommunications (Right of Way) Rules २०२४, दिनांक १७.०९.२०२४.
२) नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र.संकिर्ण-२०२१/प्र.क्र. २४२/नवि-२०, दिनांक १९.१२.२०२२.

प्रस्तावना :

नवीन दूरसंचार कायदा, २०२३ हा भारताच्या संसदेच्या कायद्याद्वारे लागू करण्यात आला असून दि.२६ जून, २०२४ रोजी लागू झाला आहे. Right of Way (RoW) नियम २०२४, दि.१७.०९.२०२४ रोजी अधिसूचित करण्यात आले असून सदर Right of Way (RoW) नियम २०२४, देशात दि.०१.०१.२०२५ पासून प्रत्यक्षात लागू करण्यात आले आहेत. या नियमानुसार नवीन कायदे आणि नियम अनिवार्य करण्यात आले आहेत. नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे राज्यभरात दूरसंचार पायाभूत सुविधांचा वेगवान प्रसार सुलभ होणार आहे, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक बाबतीत देखील वाढ होईल भारताच्या संसदेमार्फत निर्गमित करण्यात आलेल्या या नवीन कायद्यामध्ये नवीन नियमांची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र राज्यात त्याची तातडीने कार्यवाही होणे देखील गरजेचे आहे. ही बाब विचारात घेता Maharashtra Telecommunication Infrastructure Guidelines for Urban Bodies, २०२२ या संदर्भात निर्गमित केलेला शासन निर्णय क्र.संकिर्ण-२०२१/प्र.क्र. २४२/नवि-२०, दिनांक १९.१२.२०२२ अधिक्रमित करून राज्यातील सर्व महानगरपालिका / नगरपालिका / नगरपंचायतींमध्ये केंद्र शासनाचा दूरसंचार कायदा, २०२३, दि.२६ जून, २०२४ पासून व दूरसंचार नियम (Telecommunications (Right of Way) Rules) २०२४, दि.१ जानेवारी, २०२५ पासून अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

राज्यात दूरसंचार पायाभूत सुविधांचा वेगवान प्रसार सुलभ व्हावा तसेच कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक बाबतीत देखील वाढ व्हावी याकरिता Maharashtra Telecommunication Infrastructure Guidelines for Urban Bodies, २०२२ या संदर्भात निर्गमित केलेला शासन निर्णय क्र.संकिर्ण-२०२१/प्र.क्र. २४२/नवि-२०, दिनांक १९.१२.२०२२ याद्वारे अधिक्रमित करण्यात येत असून राज्यातील सर्व महानगरपालिका / नगरपालिका / नगरपंचायतींमध्ये केंद्र शासनाचा दूरसंचार कायदा, २०२३, दि.२६ जून, २०२४ पासून व दूरसंचार नियम (Telecommunications (Right of Way) Rules) २०२४, दि.१ जानेवारी, २०२५ पासून अंमलबजावणी करण्यास्तव लागू करण्यात येत आहे.

०२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२०५११००४५५९२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(अजिंक्य बगाडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. उप मुख्यमंत्री (नगर विकास) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ६) सर्व सन्माननीय विधानसभा / विधानपरिषद व संसद सदस्य,
- ७) मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ८) सचिव, दूरसंचार विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली.
- ९) सर्व मंत्रालयीन विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई
- १०) सर्व विभागीय आयुक्त
- ११) सर्व जिल्हाधिकारी
- १२) सर्व आयुक्त, महानगरपालिका.
- १३) संचालक, (DoT), दूरसंचार विभाग, मुंबई
- १४) आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय, बेलापूर, नवी मुंबई.
- १५) सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायती
- १६) निवडनस्ती (नवि-२०)